

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक - अग्रिम-२०१०/प्र.क्र.१२/१०/विनियम

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक - १० मे, २०१०

- वाचा:- (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एफएनडी-१०६२-बी, दिनांक ६/१२/१९६२
(२) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक- मुंविनि-१०९९/प्र.क्र.५२/९९/विनियम, दिनांक २०.१०.१९९९
(३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक- अग्रिम-१०.०५/प्र.क्र.१८/०५/विनियम, दिनांक २०.६.२००५
(४) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक- अग्रिम-१०.०७/प्र.क्र.५८/०७/विनियम, दिनांक १९.१०.२००७
(५) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक- विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/०८/विनियम, दिनांक १५.५.२००९

प्रस्तावना:

अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचा-यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम १४२ अनुसार वित्त विभाग शासन निर्णय क्र.अग्रिम-१०.०७/प्र.क्र.५८/०७/विनियम, दिनांक १९.१०.२००७ अन्वये ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचा-यांचे ५ व्या वेतन आयोगानुसार दरमहा मूळ वेतन रु. ८३००/- + ५० टक्के महागाई वेतन असे दोन्ही मिळून रु. १२,४५०/- (रु. बारा हजार चारशे पन्नास) पेक्षा जास्त नव्हते अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचा-यांना रु. २,५००/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय होता. तथापि दिनांक १.१.२००६ पासून राज्य शासकीय कर्मचा-यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सण अग्रिमासाठी सुधारित वेतन बँड मधील ग्रेड वेतन विचारात घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित शासकीय कर्मचा-यांचे ग्रेड वेतन रु. ४८००/- (रु. चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचा-यांना रु. २,५००/- (रु. दोन हजार पाचशे फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहिल.

२. सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणा-या सणांसाठीच अनुज्ञेय राहिल.

१. दिवाळी

६. रोश-होशना

२. रमझान ईद

७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती)

३. ख्रिसमस

८. स्वातंत्र्य दिन

४. पारसी नववर्ष


९. प्रजासत्ताक दिन

५. संवत्सरी

३. सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील.

४. हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने



(अ.अ.कोदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग

प्रति,

- * १. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई-४०० ०२०.
- * २. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई-४०० ०२०.
- * ३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- * ४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, (W.M.III), महाराष्ट्र, नागपूर.
- * ५. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ६. राज्यपालांचे सचिव.
- ७. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.
- ८. मा.उप मुख्य मंत्र्यांचे प्रधान सचिव.
- ९. सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे स्वीय सहायक.
- १०. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव.
- ११. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे (पूर्व) मुंबई-४००० ५१.
- १२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- १५. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
- * १६. प्रबंधक, उच्च न्यायालय,(मूळ शाखा), मुंबई.
- * १७. प्रबंधक, उच्च न्यायालय,(अपिल शाखा), मुंबई.
- * १८. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई.
- * १९. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ, सचिवालय, मुंबई.
- * २०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- * २१. प्रबंधक, लोक आयुक्त, व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई.
- * २२. प्रमुख न्यायाधिश, कुटूंब न्यायालय, नागपूर/मुंबई, वांद्रे, मुंबई-४०००५१.
- २३. उपसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
- २४. उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
- २५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- २६. सर्व उप कोषागार अधिकारी.

२७. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख.
२८. सर्व विभागीय आयुक्त.
२९. सर्व जिल्हाधिकारी.
३०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
३१. सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागांतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी.
३२. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
३३. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपनिकष मार्ग, नवी दिल्ली ११० ००१.
३४. संचालक (माहिती) महाराष्ट्र परीचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११० ००१.
३५. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा इमारत), पोटमाळा, चांद्रे (पूर्व) मुंबई-५१
३६. ग्रंथालय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ग्रंथालय, सहावा मजला, विधानभवन, मुंबई-३२.
३७. वित्त विभागातील सर्व कार्यासने.
३८. निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग.

*

पत्राव्दारे
